

आदिवासी युवकांना मोटार वाहन चालक व वाहकाचे
प्रशिक्षण देण्यासाठी सर्व प्रकल्प क्षेत्रात प्रशिक्षण संस्थेची
निवड करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक :- न्युबयो-२००५/प्र.क्र.४६/का.५

मंत्रालय विस्तार, मुंबई- ३२.

दिनांक : २५ ऑगस्ट, २००६

- वाचा:-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. टिएसपी/न्युबयो/१९९२/प्र.क्र.७/का.५,
दिनांक १२ मे, १९९२.
- २) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग, क्रमांक: न्युबयो-१०९६/मोवाप्र/प्र.क्र.९८/का.५,
दिनांक ९. सप्टेंबर, १९९६.
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक न्युबयो-१०९६/प्र.क्र.९८/भाग-२/का.५,
दिनांक २१ जानेवारी, १९९९.
- ४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक: विसआ-२००१/प्र.क्र.५५/का.५,
दिनांक १ ऑगस्ट, २००१.

शासन निर्णय :- वर नमूद अनुक्रमांक ४ वरील शासन निर्णयान्वये आदिवासी युवकांना मोटार वाहन चालक व वाहकाचे प्रशिक्षण देण्यासाठी सर्व प्रकल्प क्षेत्रात प्रशिक्षण संस्थेची निवड करणेबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" मधील आदिवासी विकास विभागाद्वारे प्राधिकृत संस्था म्हणून मान्यते करिता अर्ज करणा-या संस्थेने पूर्तता करावयाच्या अटी नमूद केल्या आहेत.

सदर अटीपैकी काही अटी वगळण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तो खालीलप्रमाणे :-

- १) सदर अटीपैकी अट क्रमांक २ मधील संस्थेला शासकीय योजनेअंतर्गत निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिल्याबाबतचा २ वर्षांचा अनुभव असावा ही अट वगळण्यात येत आहे.
- २) अट क्रमांक ३ ही पूर्णपणे तर अट क्रमांक ४ मधील प्रस्तावित संस्थेकडे एक हलके राखीव वाहन व एक जड राखीव वाहन असण्याची अट वगळण्यात येत आहे.
- ३) अट क्रमांक ५ मध्ये नमूद केलेली संस्थेकडे राखीव प्रशिक्षक असण्याची अट वगळण्यात येत आहे.
- ४) अट क्रमांक ११ मध्ये संस्थेची वार्षिक उलाढाल कमीतकमी दहा लाख असावी असे नमूद केले आहे. ही अट आता वगळण्यात येत आहे.
- ५) ज्या प्रशिक्षण संस्थेला या योजनेतर्गत मान्यता देण्यात येईल. अशा संस्थेमध्ये ती प्रशिक्षण संस्था ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यातील उमेदवारांना प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
- वरीलप्रमाणे शासन निर्णय क्र. विसआ-२००१/प्र.क्र.५५/का.५, दिनांक १ ऑगस्ट, २००१ मधील अटी व शर्ती वगळण्यात /शिथिल करण्यात येत आहेत व सदर आदेशातील इतर सर्व तस्तुदी पूर्वी प्रमाणेच लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०८२५१४०१०४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नाखाने,

(कृ. मा. पवार)

सह सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

सचिव, गृह (परिवहन), विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

परिवहन आयुक्त, मुंबई.

संचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र -१/२(लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/नागपूर

महालेखापाल, महाराष्ट्र -१/२(लेखापरिक्षा) मुंबई/नागपूर

सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी

मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३५.

मा. सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक. मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व उप सचिव/सह सचिव आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व अवर सचिव/कार्यासने अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती, का.५